DHENU BUILDCON INFRA LIMITED

Office No. 4 Building No. 4, Vahatuk Nagar, Amboli, Andheri (West), Mumbai- 400 058 Tel: 7977599535 CIN: L10100MH1909PLC000300 Email: dhenubuildcon@gmail.com Website: www.dhenubuildconinfra.com

12st August, 2019

To,
The Manager,
Department of Corporate Services,
BSE Limited,
Phirozee Jeejeeboy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001

Dear Sir/ Ma'am,

Sub: Newspaper publication of Un-audited financial results for the quarter ended 30th June, 2019, pursuant to Regulation 47 (1) (b) of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements)
Regulations, 2015

Ref.: Scrip ID: DHENU BUILD

Scrip Code: 501945

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, enclose please find copies of the Newspaper Advertisements published in Active Times (English version) and The Global Times (Marathi version) on 11th August, 2019 with regards to the Un-audited financial results for the quarter ended 30th June, 2019.

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For, DHENU BUILD CON INFRA LIMITED

Vikash Mahans

Director

DIN: 07073642

Bank of India Slashes MCLR

Sector Bank of India is fully committed to the process of an effective transparent transmission of the Our policy rates. continue customers to remain the top priority most in an endeavor, a communication the Bank said.

Towards direction, MCLR of the Bank under the 1 year tenor, where more than 80% of the loan book sits, is slated to come down by 25 bps, effective August 10, 2019. With this, 35 bps will get transmitted

Mumbai: Public to the borrowers this year. MCLR for other tenors have also been We have reduced. similar guidance for the coming months as well, when we will endeavor to pass on the benefits of rate cuts. Another dimension

> of this transmission process is by way of offering benchmark (Repo) linked lending rate to select customer including segments, personal loans. are working out the modalities necessarv in this regard so as to launch such products during the current month.

25.30

Lakh

1000/-

9000/-

Sonata Software-announces growth in international services revenue YoY of 18%, and growth of 16% consolidated profits YoY.

Mumbai: Sonata Software, a global technology solutions company, today reported its unaudited financial results for its first quarter ended June 30, 2019. "The continued growth in revenues and profits have been the result of our focus of being a digital transformation partner through our unique proprietary Platformation methodology and our strategy of IP led differentiation, focus on verticals like Retail, Distribution, CPG, ISVS and new technologies. The acquisitions we made last quarter, Sopris and Scalable are showing promise and we believe will strengthen our alliance story."

Performance Highlights for the quarter:

Consolidated:

Dear Ostrich **Evening** Draw Date

52826

4790 8393

5550

03359 21553 29300 39001 59710 76753 80058 92848

9181 9561

Lottery Result P.M.

58E-15821

60B-52826

6151

3438

FOLLOWING NOS. ARE COMMON TO ALL SERIES *

15821

2532 5614

3431

8593

5th PRIZE Rs. **120/-** (COMMON TO ALL SERIES)

0039 1172 2320 2894 3785 5044 5929 7139 8030 9135 0090 1226 2328 2897 3789 5087 6104 7154 8049 9146 0112 1589 2419 2964 3844 5252 6185 7203 8143 9200 0114 1602 2459 3000 3845 5272 6656 7391 8192 9588 0247 1627 2676 3089 4147 5457 6683 7404 8220 9605 0271 1629 2686 3150 4372 5528 6725 7406 8268 9665 0291 1661 2701 3341 4563 5547 6893 7497 8534 9669 0626 1783 2726 3402 4619 5674 6993 7558 8711 9701 0804 2176 2821 3435 4755 5763 7017 7681 8988 9865

1025 2184 2881 3633 4903 5791 7115 7782 9000 9925

Confirm result with official Gazzet ★ Issued by : Nagaland Govt.

5134

1085

NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that my client Mrs. Hansa Pramod Pandya, is the Wife of Late Mr. Pramod H.Pandya, who

passed away on 13.01.2013, and who was the sole and rightful owner of a Flat No.503 in "A" wing, admeasuring 550 Sq.Fts., 5th Floor, Santok Tower

A & B Co-Op. Hsg. Soc. Ltd., Station Road, Bhayandar (W), Dist. Thane 401101, vide Agreement Dt.25.4.96,

duly registered bearing registration Receipt No.1478/96 on 26.4.96 with Sub-Registrar Thane-4, hereinafter referred to as the SAID PROPERTY.

And that vide Release Deed Dt.31.5.2019, entered between Mr. Hardik Pramod Pandya S/o Mr. Pramod H.Pandya, Mrs.Unnati Mitesh

Gor D/o Mr. Pramod H.Pandva, as the Releasors therein, have released, relinquished and surrendered their right, title and interest in favour of my

client Mrs. Hansa Pramod Pandva as

the Release therein, in respect of the said Property, and the said Release Deed is duly registered vide Regd.Receipt No.9800 Dt.3.1.5.2019 with Sub-Registrar Thane-7. And as such my client becomes the sole and absolute owner of the said Property.

absolute owner of the said Property.

Any person/party having rights against

the said property or any part thereof as and by way of sale, exchange, mortgage, charge, trust, inheritance,

gift, possession, lease, lien attachment, lispendens, maintenance or otherwise howsoever are hereby required to make the same known in

writing to the undersigned at his office

at S-6, Komal Tower, Patel Nagar, Station Road, Bhayandar (W), within 15 days from the date of publication

hereof, failing to which, it shall be

considered that there exits no such

claims or demands, if any, of such person/s shall be treated as waived

and abandoned to all intents and

purposes and the title of the said

property shall be presumed as clear, marketable and free from all

(ANIL B.TRIVEDI) ADVOCATE HIGH COURT

PUBLICE NOTICE

Pvt ltd, R/at: A/201, Swastik Plaza,

Swastik Plaza, Chembur, Mumbai-

400071. following listed documents

My client, M/s. Smisen Controls

❖ Revenues at Rs. 874.6 Crores: growth of 5% QoQ; ❖ EBIDTA at Rs. 106.4 Crores: growth of 10% QoQ; PAT at Rs. 67.1 Crores: growth of 3% QoQ; Cash and equivalents of approximately

Public Notice

THIS NOTICE IS HEREBY

given that my client Mrs. Yashoda

remsagar Gupta, R/at- Room

Sector-5, Kalamboli, Panvel, and

she is the owner of Shop No.2038

and Shop No2039 and the original

Agreements/ documents has been lost i.e. 1) Org. Sale Agreement of Office No.2038 between M/s.

Jitendra & Co. and M/s. Nagindas

D. Sheth. Registration Receipt &

Index II 2) Org. Sale Agreement

of Office No.2038 between M/s.

Nagindas D. Sheth and Shabnam

Steels, Registration Receipt &

Index II. 3) Org. Sale Agreement

of Office No.2039 between M/s. Sheth & Shah Asso., and

M/s. Megha Steels through its

POA holder Navin Odhavji,

Registration Receipt & Index II

All above original documents are

not traceable. A police complaint

for the same has been lodged

with Kalamboli Police Station on

06/07/2017, which is recorded in property missing Register under

All persons hereby informed that f abovementioned org. documents

has been found, handover the said documents in the undersigned.

Adv. Sonal V. Koli

Total Area Sq.Mtr

3241.77 Sq. mtr

(S. M. Patil)

Competent Authority & District DY.

Total Area Sq.Mtr

3248.96 Sq. Mtrs.

Registrar Co.on 9

Regn. No. 1018/2017.

Satyavandan Co-op Housing Soc. Ltd.

Balkum – Dhokali Road, Dhokali, Thane (W.), Tal. , Dist. Thane - 400607.

Deemed Conveyance Public Notice

Notice is hererby given that the above society has applied to this office

for declaration of Deemed Conveyance of the following properties. The

M/s. Aarti Developers, Thane, M/s. H.T. Shah & Company, Mumbai and

those who have interest in the said property may submit their say at the

time of hearing at the venue mention below. Failure to Submit any say

t shall be presumed that nobody has any objection and further action

Description of the property- Mauje:- Balkum, Tal., Dist-Thane

Harmony Co-op Housing Soc. Ltd.

Final Plot No. 410 & 412, T.P.S. No.1, Prestige Garden Complex, Near Nitin company, Vakil Almeida Road, Village Panchpakhadi

Thane (W.), Tal., Dist. Thane -400602

Deemed Conveyance Public Notice

Notice is hererby given that the above society has applied to this

Prestige Builders, M/s. Rajshila construction private Ltd., Alias M/s. Nitir

astings Ltd., Alias M/s. Nitin Catings Pvt. Ltd., Thane, M/s Protective

Mercantile and Trading Co. Ltd., Purushottamdas Kediya, Surajkumar

S. Kediya, Bharti V. Kediya, Madhukumati Kediya, Jagdishprasad Ambience CHS., Ltd., Prestige Garden B-1 and B-2 CHS., Ltd., Prestige

Garden A-1 CHS., Ltd., Prestige Garden A-2 CHS., Ltd., Thane, Expor

Import Bank of India and those who have interest in the said property

may submit their say at the time of hearing at the venue mention below

Failure to Submit any say it shall be presumed that nobody has any

Description of the property- Mauje: - Panchpakhadi, Tal., Dist-Thane

T.P.S. No.

office for declaration of Deemed Conveyance of the follow properties. The next hearing is kept on -26/08/2019 at 3.30 p.m.

next hearing is kept on -29/08/2019 at 3.30 p.m.

Survey No.

Old No. 128/1(pt), 129/4(pt), 129/5/1(pt), 129/5(pt), 129/8(pt), 130(pt), New No. 87/1/A (pt), 88/4(pt), 88/5/1(pt), 88/5(pt), 88/8 (pt), 89(pt)

Seal

Place: First floor, Gavdevi mandai, Near Gavdevi Maidan, Thane (W)

bjection and further action will be take

Plot No.

Place · First floor Gaydeyi mandai

410 & 412

Date: 08/08/2019

Devaashish

Rs. 398 Crores (net of borrowings). **International IT Services:**

❖ Revenues at Rs. 304.5 crores; ❖ EBIDTA at Rs. 84.4 Crores: growth of 11% QoQ; • PATat Rs. 53.4 Crores: growth of 2% QoQ; -Addition of 7 new customers.

Domestic Products & Services:

10/08/19

8943

5553

* Revenues at Rs. 574.1 crores: growth of 7% QoQ; - EBIDTA at Rs. 22.4 Crores: growth of 5% QoQ; ❖ PAT at Rs. 13.7 Crores: growth

No 302

SANTOSH FINE - FAB LTD Regd. Off.: 112/113, Mittal Estate Bldg. No. 6, Andheri (E), Mumbai - 400 059. **NOTICE**

NOTICE is hereby given that the Board Meeting of the Board of Directors of the company will be held on 14th August, 2019 at 04.30 p.m. at Registered Office of the Company to consider the Unaudited Financial Result for the guarter ended as or 30th June, 2019.

FOR SANTOSH FINE FAB LTD.

(Santosh R Tulsiyan) Place: Mumbai Date: 10-08-2019 Managing Director

Canara HSBC Oriental Bank of Commerce Life Insurance launches **Guaranteed Income Advantage Plan**

Mumbai,: Canara HSBC Oriental Director & Chief Executive Officer, Bank of Commerce Life Insurance Company launches a new life insurance cum savings plan which offers systematic savings with an advantage of life insurance and guaranteed maturity benefit. This is a traditional non-participating plan intended for long term savings and protection to meet one's financial goals. The product has been designed to help individual ensure that none of their goals are compromised and at the same time have savings for

Mr. Anuj Mathur, Managing

Canara HSBC Oriental Bank of Commerce Life Insurance Company said, "Guaranteed Income Advantage Plan is a customer's goals-oriented product which has been designed to help the customer in fulfilling their long term goals with a guaranteed maturity benefit and short term goals with fixed regular income. As an individual moves ahead in life, a systematic insurance plan can help attain financial goals in more synchronized manner, hence, with this product, one will be able to secure life and the goals.

CHANGE OF NAME

I ANIL SINGH S/O, PARASNATH SINGH R/O E-205, DUNES HOUSING SOCIETY DUNETHA, NANI DAMAN-396210 HAVE CHANGED MY NAME TO ANIL KUMAR SINGH FOR ALL PURPOSES.

PUBLIC NOTICE Notice hereby given that my client Mohammad Masood Fakih, is intend to Mortgage the property to Ujjivan Finance Bank, which property are as -DETAILS OF PROPERTY-

ALL THAT PIECE & PARCEL OF Shop Gala No.1A, 1 to 6 total admeasuring about 1299 Sq. Feet Area and Residential Flat No.1 admeasuring about 924 Sq.Ft. area on Ground Floor in "SAHIL APARTMENT" bearing Municipal House No.484 Old Gauri Pada, constructed on plot of Land bearing City Survey No.7650 situate, lying and being at Village Gauripada, Tal. Bhiwandi, within the limits of Bhiwandi Nizampur City Municipal Corporation, Bhiwandi and Sub-Registration of Taluka Bhiwandi and Registration of District Thane and Division Thane.

Any person/s having any type of claim/s or interest/s in the said property or any part thereof by way of sale, gift, lease, inheritance, exchange, mortgage, charge, lien, trust, possession, easement, attachment etc. or any dues pending in any Government or Semi-Government office can raise his/her/their objection in writing along with Documentary evidence at the below mention address within the period of 7 days from the date hereof, failing which the said mortgage procedure will be completed by my client without any reference to such claim and same, if any same shall be considered as waived, null and void. Office Address:

ADV. SARFARAZ A. S. ANSARI (Advocate High Court) 2/1, Kap Islampura, Above Noorani Hotel. Bhiwandi-421302 Dist. Thane---- Mob.: 9324603242

Sujata Industrial Co-operative | 203/- (50 Prizes)

Premises Soc. Ltd.

Sujata Industrial Estate, Final Plot No. 379, TPS. NO.1, Nooribaba Durga Road, Panchpakhadi, Thane (W.), Tal., Dist. Thane - 400601

Deemed Conveyance Public Notice

Notice is hererby given that the above society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on -26/08/2019 at 3.30 p.m.

M/S.Manoj Construction company through Shyamkumar Madan, M/s. Sujata Metal Engineering works Pvt. Ltd., company through Yashwant R. Ukarde, B.K. Parikh, Ram V. Modak, V.V. Page, N.A. Karandikar, Thane and those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mention below. Failure to Submit any say it shall be presumed that nobody has any objection and further action will be take.

> Description of the property Mauie: Panchpakhadi, Tal., Dist-Thane

Survey No.	Hissa No.	Plot No.	Total Area Sq.Mtr
229	15	379	823.55 Sq.Mtr
Place : First floor, Near Gavdevi Ma Date : 09/08/2019	idan, Thane (W	⁽⁾ (S. mpetent Aut	Sd/- M. Patil) hority & District DY. op Scoieties, Thane

PUBLIC SUMMONS

Before the Hon die Consumer Disputes Regressal Commission at Ahmedabad

Civil Miscellaneous Application No. 81 to 97 of 2019 **bellant : Ravindranath Shyamnarayan Shukla,** Flat No. B-1404, Garden Estate Apartn

New Link Road, Laxminagar, Goregaon (West), Mumbai, Maharashtra-400060. v/s. Respondent: (3) The Sunstar Club, 2nd Floor, Tilak Complex, Jetalpur Road, Vadodara-390007. (5) Govinda (Bollywood Actor) Govinda Anilkumar Ahuja, 105/A

Jal Darshan Gandhi Gram Road, Ruhoya Park, Juhu, Mumbai, Maharashtra-400049.

The above-named appellant has filed the aforementioned Civi Miscellaneous Application against the aforesaid respondents, through its Advocate Shri A. R. Gunta, before the Hon'ble State Consumer Dispute Redressal Commission. That the notice of the aforesaid Civil Miscellaneous Application was sent to you vide Registered post, but the same has not beer delivered at your address. Therefore, by way of this public summons your are hereby informed that the aforesaid Civil Miscellaneous Application is listed or 30/09/2019 for hearing at 11.00 a.m., before the Hon'ble State consumer Disputes Redressal Commission, Court No. 1, having its address at : Gota Cross Roads, Opp. Vodafone Tower, Gota, Tal; Daskroi, District : Ahmedabad and you have to remain present without fall, In person or through an Advocate failing which it will deemed that, you are not interested in giving reply to the aforesaid Civil Miscellaneous Application and the same will be heard in you absence and it will be decided ex-parte, which may please be noted.

The copy of appeal may be obtained from the appellant's Advocate A. R. Gupta and Associate, 16, Shreyash Colony, Navrangpura, Ahmedabad-380009. Emailid: argupta50@yahoo.com (M) 9825010679
Signed and Seal affixed by the State Consumer Dispute Redressa

Commission on this date Signed and Seal affixed by the State Consumer Disputes Redressal Commission on this dat



RAJASTHAN GASES LIMITED

Read Office: 103, Roha Orion, Near 33RD Road, TPS III, Bandra (W), Mumbai -400 050 CIN: L24111MH1993PLC272204, web site: www.rajasthangasesltd Email: info@rajasthangasesltd.com, Phone: 022-26465178 STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER/YEAR ENDED 30TH JUNE 2019

L	(In Lacs)					
SI.	Particulars	Three Months Ended 30/06/2019 (Un-audited)	Preceeding 3 Months 31/03/2019 (Audited)	Corresponding 3 Months 30/06/2018 (Audited)	Year Ended 31/03/2019 (Audited)	Year Ended 31/03/2018 (Audited)
ı	Income from Operation					
L	(a) Income From Operations	0.00	0.00	0.00	0.00	0.00
L	(Net Of Excise Duty)					
L	(b) Other Operating Income	0.00	8.75	0.00	8.75	0.00
L	Total Income From Operation (Net)	0.00	8.75	0.00	8.75	0.00
Ł	Expenses					
L	(a) Purchase of Raw Material	0.00	0.00	0.00	0.00	0.00
L	(b) Changes in Inventories	0.00	0.00	0.00	0.00	0.00
L	(c) Employee Benefit Expense	0.46	1.19	0.72	4.06	0.37
L	(d) Other Expenses	4.01	2.43	4.89	12.11	9.11
L	Total Expense	4.47	3.62	5.61	16.17	9.48
ł	Profit from Operations before Finance Cost	(4.47)	5.13	(5.61)	(7.42)	(9.48)
t	Finance Cost	0.00	0.00	0.00	0.00	0.00
t	Profit from Ordinary Activities before Tax	(4.47)	5.13	(5.61)	(7.42)	(9.48)
١	Tax Expense Profit for the Year	0.00	0.00 5.13	0.00	0.00	0.00 (9.48)
L		(4.47) 0.00	0.00	(5.61) 0.00	(7.42) 0.00	0.00
ı	Share of Profit/(Loss) of Associates Minority Interest	0.00	0.00	0.00	0.00	0.00
0	Net Profit/(Loss) after Taxes, Minority	0.00	0.00	0.00	0.00	0.00
۳	Interest and Profit/(Loss) of Associates	(4.47)	5.13	(5.61)	(7.42)	(9.48)
1	Paid-up Equity Share Capital	537.38	537.38	537.38	537.38	537.38
ľ	(Face Value Of Share)	557.00	337.00	307.00	557.00	337.00
2	Reserve excluding Revaluation Reserve as per					
ľ	Balance Sheet of Previous Accounting Year	0.00	0.00	0.00	(351.98)	(344.48)
3	Earning Per Share	1			·	· '
ľ	(of Rs. 10/- each) (not annualised)					
L	(a) Basic	(0.08)	0.10	(0.10)	(0.14)	(0.18)
L	(b) Diluted	(0.08)	0.10	(0.10)	(0.14)	(0.18)

he above financial results were reviewed by the Audit Committee and were thereafter

PUBLIC NOTICE That SMT. REENA RAJAN TAMHANE, purchased the Flat No.

09, 2nd Floor, Building No. 1, area admeasuring 540 sq.fts Builtup, in GURUKAMAL BUILDING NO. 1 CHSL, lying and situated on Survey No. 88, Hissa No. 20 Part, Plot No. 1, 2 & 3, Village Kulgaon, Taluka Ambarnath Dist Thane, by agreement registered on 29.10.1999 under Sr. No. 3297/1999, from M/S CHINTAN DEVELOPERS. Further the original registered agreement and registration receipt thereof have been lost hence there is likely to misuse the said registered agreement and registration Receipt if found by any Person/s, Hence if the said Original agreement and registration receipt thereof found by any Person/s we hereby invite to submit/return the said agreement and receipt within the period of 07 days from the date of the publication of this Public Notice on below mentioned address.

Add: A -3, Ground Floor, Neelkhanth Building Behind Vaishali Theater, Near Amol Medical, Sarvodaya Nagar, Manjarli Road, Badlapur (W),

(ADVICATE) Taluka Ambarnath Dist Thane,

(ADVOCATE)

LABHLAXMI Draw Date **福程对@**指阿

	Draw No. 55
1st Prize Rs. 10000/- (50 Prizes)	0315
2nd Prize Rs. 5000/- (50 Prizes)	1716
3rd Prize Rs. 500/- (50 Prizes)	9435
4th Prize Rs. 300/- (50 Prizes)	1568
5th Prize Rs. 205/-	2210

6th Prize Rs. 100/-0011 0891

Confirm result with official Gazzet * Issued by : Arunachal State Gov

Mumbailaxmi Draw Date

Raja

10/08/19 Saturday Weekly Lottery Result 5.30 P. M. Draw No. 79 10000/-3113 **7421** (10 PRIZES) 2nd Prize Rs 2000/-5843 5103 (10 PRIZES) 3rd Prize Rs 0143 **7811** 1000/-4th Prize Rs 7632 1445 505/-(10 PRIZES) 300/-**2920** 6084 (10 PRIZES)

-	6th Prize Rs.	1765 2703	3894	5004	6039	7194	8210	9222
s)	ouri rizerta.	1821 2767	3915	5007	6083	7201	8242	9246
4		1832 2768		5008	6102	7215	8256	9247
П	200/-	1852 2781	4030	5009	6121	7241	8258	9252
18	•	1857 2820	4073	5022	6132	7278	8269	9261
d)	0009 0941	1901 2830	4079	5056	6159	7317	8290	9276
"			4130				8294	9288
٦				5071	6188	7359	8311	9292
М	0048 0962	2003 2885	4149	5101	6209	7396		
Ί	0090 0974		4190	5102	6238	7397	8313	9293
М	0095 0979		4200	5112	6259	7411	8331	9306
Ы	0129 1007	2017 2932	4218	5120	6276	7423	8410	9315
1	0151 1011	2021 2970		5147	6278	7467	8438	9325
М	0181 1022	2022 2977	4273	5241	6296	7469	8444	9335
Ы	0200 1036	2026 3016	4289	5304	6331	7484	8451	9337
7	0223 1135	2027 3017	4295	5379	6332	7490	8510	9357
П	0225 1136	2054 3052	4301	5400	6344	7496	8513	9375
3 	0300 1148	2071 3082	4315	5416	6396	7497	8569	9382
П	0322 1161	2085 3108	4378	5444	6490	7531	8580	9387
	0337 1170	2106 3126	4389	5461	6529	7549	8588	9421
۱ (0338 1180	2118 3165	4395	5474	6554	7581	8625	9440
	0441 1212	2137 3236	4470	5488	6582	7599	8638	9441
۱ (0469 1235	2201 3238	4480	5513	6604	7653	8688	9454
) [0471 1246	2290 3283	4491	5550	6613	7665	8689	9486
) [0495 1287	2304 3394	4492	5562		7689	8703	9522
-					6620	7718	8726	
) [2309 3395	4520	5586	6625			9576
3	0531 1416	2321 3405	4530	5592	6673	7731	8754	9581
-	0544 1440	2348 3420	4533	5709	6678	7744	8769	9586
.	0557 1454	2381 3434	4561	5737	6681	7757	8876	9588
) [0582 1464	2386 3466	4574	5744	6722	7790	8884	9615
-	0613 1485	2401 3508	4586	5759	6730	7801	8939	9618
Л	0655 1535	2410 3536	4622	5769	6746	7821	8977	9627
1	0704 1584	2411 3590	4640	5796	6776	7831	8978	9642
4	0716 1586	2436 3677	4667	5798	6788	7856	8999	9670
-	0752 1589	2437 3680	4705	5806	6824	7872	9001	9674
-	0778 1599	2528 3697	4720	5917	6856	7936	9016	9685
-	0806 1634	2548 3708	4749	5943	6859	7941	9057	9710
-	0815 1647	2556 3726	4757	5944	6926	7971	9066	9743
-	0831 1648	2595 3735	4781	5975	6946	7978	9085	9745
-	0860 1676	2596 3764	4791	6000			9098	9756
-	0870 1699	2597 3790	4797	6004	7009	8021	9126	9758
ı	0903 1732		4834	6013	7016	8030	9179	9774
d	0912 1735		4849	6020	7064	8047	9189	9839
d	0926 1746		4958	6021	7072	8072	9198	9910
: [0940 1762		4963	6024		8121	9220	9983
) [0740 1702	2075 00/0	4703	0024	7186	V 1 Z 1	72.20	7700

Confirm result with official Gazzet ★ Issued by : Arunachal State Govt

The above limitated results were reviewed by the Audit Continued and were interested approved by Doald of Directors at its Meeting held on 10th August 2019 in terms of Resulations 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. Segment reporting as defined in Accounting Standard 17 is not applicable.

No Investor complaints were pending at the beginning of the quarter and none were received during the country.

NOTICE

NOTICE is hereby given that my clients Mrs.Lalitaben Shantilal Shah, Mr.Shantilal Raichand Shah, & Mr.Mitesh Shantilal are the owner of Flat No.301, 3rd Floor, Shanti Apartment No.3 Co-Op.Hsg.Soc. Ltd., Jai Ambe Mata Mandir Road Bhavandar (W), Dist. Thane, And that Original Agreement Dt.16.9.1994 entered between M/s Adinath Developers as the Vendors therein, and Mr.Kantibhai S.Shah as the this respect all persons claiming any right, title or interest by and virtue of the said original Agreement of the said Flat, by way of sale, gift, lease, exchange, charge, lien, mortgage be entertained thereafter.

Purchaser therein, in respect of said Flat has been lost and/or misplaced, in attachment or otherwise whatsoever are hereby required to make the same known to the undersigned alongwith documents, papers, agreement etc. at his office at S-6. Komal Tower, Pate Nagar, Station Road, Bhayandar (W) within 15 days from the date hereof failing which no claims whatsoever will

(ANIL B.TRIVEDI) ADVOCATE HIGH COURT

in respect of Factory Building having area admeasuring 595.96 Sq. Mtrs., on the land bearing Plot No. B-44, area admeasuring 1800 Sq. Mtrs., in the Additional Ambernath Industrial Area, lying being situated at Village Jambhivali, Tal. Ambernath, Dist- Thane, has been misplaced by the M/s. Smisen Controls Pvt ltd. a) Original Indenture of Lease

dated 27.06.2003 made between the Maharashtra Industrial Development Corporation of the One Part and the M/s. Packing & Jointings Gaskets Pvt. Ltd of the Other Part vide registered under Sr. No. UHN-3/1452/2003 and UHN-3/1453/2003(dup) on dated 02.07.2003.

b) Original Agreement dated 10.07.2002 (hereinafter referred to as 'the said Indenture of Lease") and between the Maharashtra Industrial Development Corporation as One Part and M/s. Packing & Jointing Gaskets Pvt ltd as Other part. vide registered under Sr. No. UHN-3/1745/2002. Hence there is likely to misuse the said registered agreements and registration Receipt, if found by any Person/s, we hereby invited to submit/return the said agreement and receipt within the period of 07 days from the date of the publication of this Public Notice on below mentioned address. And as such if nothing is received within the period of 07 days from the date of the publication of this Public Notice my client shall mortgaged the said property with the Punjab National Bank for their loan and shall complete necessary formality of the Loan in respect of the said

Sd/-Adv. Kiran K. Dhalpe

Add: Off. 204, 2nd Floor, shree-yash CHS Ltd., Near Railway Station, behind Sanjeevani Hall, Badlapur (E), Tal. Ambarnath, Dist. Thane

Near Gavdevi Maidan, Thane (W) (S. M. Patil) Competent Authority & District DY. Registrar Co.op Scoleties, Thane Date: 09/08/2019 (Seal) DHENU BUILDCON INFRA LIMITED Office No. 4 Building No. 4, Vahatuk Nagar, Amboli, Andheri (West), Mumbai-400 058 Contact No.: 7977599535. CIN: L10100MH1909PLC000300 Email: dhenubuildcon@gmail.com Website: www.dhenubuildconinfra.com EXTRACT FROM THE STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30/06/2019

	(Rupees in Lakhs except Shares & EPS						
		Quarte	Year ended				
Sr	PARTICULARS	30.06.2019	30.06.2018	31.03.2019	31.03.2019		
No.		(Unaudited)	(Unaudited)	Audited	Audited		
1	Total Income from Operations (net) Net Profit/ (Loss) for the period	0	2.80	12.05	57.55		
_	(before tax and Exceptional items) Net Profit/ (Loss) for the period	(4.05)	(0.69)	(44.33)	(48.05)		
3	before tax, (after Exceptional items) Net Profit/ (Loss) for the period after	(4.05)	(0.69)	(44.33)	(48.05)		
	tax (after Exceptional items)	(4.05)	(0.69)	(29.74)	(33.46)		
4	Total Comprehensive Income for the period[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other						
5	Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital (Face Value of	(4.05)	(0.69)	(47.64)	(51.81)		
	Shares: Rs. 1/-) Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited	18300000	18300000	18300000	18300000		
6	Balance Sheet of the previous year. Earnings Per Share (of Rs. 1/- each)	-	-	-	-		
	(a) Basic (b)Diluted	(0.02) (0.02)	0.00 0.00	(0.16) (0.16)	(0.18) (0.18)		
	Notes: 1. The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter ended 30th.						

June, 2019 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Othe Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the website of Stock Exchange i.e BSE at www.bseindia.com and the Company's websit

by the Board of Directors at their respective meetings held on 10th August, 2019. The Statutory Auditors of the Company have reviewed an un-audited results pursuant to Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regu-lations, 2015, and have issued the Limited Review Report.

For Dhenu Buildcon Infra Limited

Jenifer Machado John Place : Mumbai Date :10th August, 2019 DIN: 07916179

हजारो कार्यकर्ते भाजपात

लोकांच्या भावना जाणन घेणारा आणि सर्व समाजाप्रती काम करणारे व्यक्तिमत्व म्हणून भाजपनेते महेश बालदी यांच्याकडे पहिले जाते, म्हणूनच त्यांच्या स्पाने उरण विधानसभा मतदार संघात विकासाचा महायुग येणार असून शेकाप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील हजारो कार्यकर्त्यानी क्रांतीदिनी (दि. ०९) भाजपात पक्षप्रवेश करत क्रांती

मोहोपाडा येथील जनता विद्यालयाच्या सभामंडपात राज्यमंत्री आणि रायगड व पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडकोचे अध्यक्ष व भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटीचे विश्वस्त व भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाला. यावेळी माजी आमदार देवेंद्र साटम, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुका अध्यक्ष रविशेठ भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, खालापूर तालुकाध्यक्ष बापू घारे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, राज्य परिषद सदस्य विनोद साबळे, ज्येष्ठ नेते विजय शिरढोणकर, पनवेल- उरण विधानसभा मतदारसंघाचे विस्तारक अविनाश कोळी, पंचायत समिती सदस्या तनुजा टेंबे यांच्यासह विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी व्यासपिठावर उपस्थित होते.

शेकापतून डॅशिंग युवा नेते व कसलखंड ग्रामपंचायतीचे माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील, कसलखंड ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी अनिल पाटील, उपसरपंच अजित पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती

ज्ञानेश्वर बडे, शेकापचे ज्येष्ठ नेते वासुशेठ मांडवकर, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मणशेठ पवार, टेंभरीचे माजी सरपंच भरत म्हात्रो, ज्ञानेश्वार मुंडे, माजी उपसरपंच अमित मांडे, माजी सरपंच जया पाटील, माजी सरपंच काका गायकवाड, माजी उपसरपंच राजेश भंडारकर, प्रथमेश मालसरे. माजी उपसरपंच जगन्नाथ पाटील, रोमित आत्माराम पाटील, ॲड. उमेश पवार, माजी उपसरपंच ज्ञानेश्वार भोईर, जनार्दन महाडिक, प्रशांत तांबोळी, बबन पवार, जनार्दन मुंडे, आंबिबाई दोरे, महादू दोरे, छाया केदारी, प्रभाकर जांभुलकर, ज्ञानेश्वार मुंढे आदींसह उरण विधानसभा मतदार संघातील शेकाप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बाराशेह्न अधिक पदाधिकारी व कार्यकर्त्यानी

भाजपात जाहीर प्रवेश केला.

यावेळी पालकमंत्री खींद्र चव्हाण यांनी, भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेल्यांचे स्वागत करून भाजपवर विश्वास ठेवून जो प्रवेश केला त्यांच्या विश्वासाला तडा जाऊदेणार नाही, अशी ग्वाही दिली. या भागात पाचशे कोटींपेक्षा जास्त कामे महेश बालदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. खऱ्या अर्थाने महेश बालदी यांची विकासकामे करणारा सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळख आहे. नागरिकांच्या गरजा काय आहेत हे जाणून महेश बालदी जनतेपर्यंत पोहचत आहेत. आपला लोकप्रतिनिधी हा आपल्यासाठी काम करणारा प्रतिनिधी असावा. येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात चांगला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना मदत करा, त्यांनी भूमिपुत्रांना खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी आपल्या कामाने ओळख निर्माण केली आहे. महेश बालदी यांचे सर्वाशी असणारे संबंध हे नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी फायदेशीर ठरणार आहेत, असे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बोलताना सांगितले.

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की, लोकसभा निवडणुकीला असणाऱ्या गर्दीप्रमाणे पक्षप्रवेश होत आहे. लोहचुंबकाप्रमाणे भाजपकडे कार्यकर्ते ओढले जात आहेत. जगात मोदीसाहेबांनी देशाला नाव मिळवून दिले आहे. आपल्या भागात काम करण्याची ताकद महेश बालदीमध्ये आहे. त्यामुळे उरणमध्ये महेश बालदी यांना यश मिळणार आहे, असेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नमूद केले.

सिडकोचे अध्यक्ष भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी, पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्याना त्याच्या मोबाईलवस्न ८९८०८०८०८० या नंबरवर डायल करा, असे सांगताच उपस्थितांतून शेकडो कार्यकर्त्यांनी नंबर डायल करून भाजपचे सदस्यत्व स्विकारले.

भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी म्हणाले की, मागील निवडणुकीत आम्ही मोहोपाडा आणि चिरनेर भागात मागे पडलो होतो, परंतु आज याच परिसरात हजारोंचा पक्षप्रवेश झाला. या परिसरात एचपीसीएल व बीपीसीएल यांच्या सीएसआर फंडातून रसायनीत अत्याधुनिक सुविधा असलेले रुग्णालय व ट्रामा सेंटर बांधून घेऊ, कोन-सावळा रस्त्याचे काँक्रीटीकरण करून दाखविणार, अशी ग्वाही त्यांनी दिली. मागील निवडणुकीत १६ दिवसांत ३४ हजार मते घेतली. या वेळी एक लाख मते घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. घारापुरीपर्यंत वीज पुरविण्याचे काम भाजपने केले. महाराष्ट्रात पहिले शिवसमर्थ स्मारक जेएनपीटीकड्न बांधून घेतले. येथील मच्छिमार बांधवाकरिता करंजा जेट्टीचे नूतनीकरण, उरणमध्ये गॅस पाईपलाईन, सीएनजी पंप, अशी ५०० कोटी रुपयांहर अधिक रुपयांची विकासकामे आपण केली आहेत. रसायनीत औद्योगिक क्षेत्र असतानाही उरण विधानसभा मतदार संघातील आमदारांना त्याचा फायदा येथील नागरिकांसाठी करून देता आला नाही. येथे जांभिवली, चावणे धरण आहे. या धरणाच्या माध्यमातून येथील नागरिकांना पाण्याची समस्या सोडविण्याचे काम होऊ शकले असते, पण उरणच्या विद्यमान आमदारांकडे राजकीय इच्छाशक्ती नाही, म्हणूनच रसायनी परिसराचा विकास होऊशकला नाही. आम्ही सर्व धर्म समभाव हि भावना हृदयात कोरून ठेवून काम करीत असून आम्ही कधीही जाती धर्माचे राजकारण केले नाही , सर्व समाजाचा विकास हाच आमचा लोकहिताचा उद्देश आहे. आपल्याला जर लोकांचा विकास साधायचा असेल तर जाती धर्माचे राजकारण उचित नसते त्यामुळे विरोधकांनी जातीचे राजकारण करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. उरण विधानसभा मतदार संघाचा सर्वागिण विकासासाठी मी निवडणूक लढविणार आहे, आणि मी तुम्हाला आश्वासनांचे स्वप्न दाखवीत नाही ते प्रत्यक्षात उतरविणार आहे आणि रसायनीत पुन्हा सोन्याचा धूर निघेल हे माझे वचन आहे,

यावेळी माजी सरपंच डॉ. अविनाश गाताडे यांनी रसायनी परिसराची माहिती देत या परिसराला सुसज्ज हॉस्पिटलची व्यवस्था व्हावी, अशी मागणी केली. मोहोपाडा ग्रामपंचायतीची लोकसंख्या पाहता येथे नगरपंचायतीची गरज असल्याचे अविनाश गाताडे यांनी बोलताना सांगितले. कार्यक्रमाचे आभार विभागीय अध्यक्ष किरण माळी यांनी मानले.

असेही महेश बालदी यांनी सांगितले.

मतदार नोंदणीपासून वंचित नागरिकांनी नाव नोंदणी करावी - मुख्य निवडणूक अधिकारी

मतदार नोंदणी कार्य÷म ही बाब संपूर्णत: भारत निवडणूक आयोगाशी संबंधित आहे. मतदार नोंदणीपासून वंचित असलेल्या पात्रा नागरिकांनी मतदार नोंदणीसाठी आयोगाच्या संकेतस्थळाचा वापर करावा अथवा प्रत्यक्ष अधिकृत मतदार नोंदणी कार्यालयात येऊन अर्ज भरून द्यावेत, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी केले आहे.

त्यांनी म्हटले आहे की, अशासकीय संस्था, विश्वास्त संस्था, नागरी सेवा संस्था आदींनी स्वेच्छेने मतदार जागृतीचे कार्यक्रम राबविणे स्वागतार्ह आहे. मात्र, असे कार्यक्रम राबविण्यासाठी भारत निवडणूक आयोग (ईसीआय) अथवा मुख्य निवडण्क अधिकारी कार्यालयाने कोणत्याही खासगी संस्थांना प्राधिकृत केलेले नसल्याने आयोगाच्या सहकार्याने असे कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची चुकीची प्रसिद्धी संबंधित संस्थांनी करता कामा नये. काही अशासकीय संस्था तसेच विश्वस्त संस्थांकडून भारत निवडणूक आयोग (इसीआय) अथवा मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे नाव वापरून तसेच इसीआय तथा आणि मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सहकार्याने असे कार्यक्रम केले जात असल्याची प्रसिध्दी दिली जाते आहे असे निदर्शनास



त्यांनी स्पष्ट केले आहे की. मोठया प्रमाणावर प्रसिद्धी मोहिम लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, तसेच मतदारांच्या नोंदणीसाठी १९५० अनुसार मतदार नोंदणीची विशेष मोहिम हाती घेण्यात येत जबाबदारी ही पूर्णत: भारत आहेत. निवडणूक आयोगाची, पर्यायाने अनेक अशासकीय संस्था मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या तसेच नागरी सेवा संस्था

नियंत्रणाखालील मतदार नोंदणी यांच्याकडून देखील त्यांच्या अधिकारी यांची आहे. राज्यात स्तरावरून मतदार जागृतीचे प्रयत्न करण्यात येत आहेत असे दिसून विधानसभा निवडणूकीची पूर्व तयारी सुरू येत आहे. ही बाब स्वागताई करण्यात आली आहे. या आहे. मात्र भारत निवडणुक निवडणूकीमध्ये मतदारांचा आयोगाची अथवा मुख्य सहभाग जास्तीत जास्त वाढावा निवडण्क कार्यालयाची अधिकृत संमती या हेतूने प्रयत्न करण्यात येत आहेत. मतदार यादीमध्ये अद्याप अथवा मान्यता न घेता, काही नोंदणी न झालेल्या पात्र अशासकीय संस्था तसेच ट्रस्ट नागरिकांनी मतदार नोंदणी करून यांच्याकडून इसीआय अथवा घ्यावी, यासाठी भारत निवडणूक मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे नाव वापरून आणि मु ख्य अधिकारी सहकार्याने असे कार्यक्रम केले जात असल्याची प्रसिध्दी दिली कार्यालयामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. या कार्यक्रमाची सर्व जाते आहे असे निदर्शनास आले

पूरग्रस्तांबाबत सरकार असंवेदनशील-जितेंद्र आव्हाड

जनतेला माहिती व्हावी यासाठी आहे. ही बाब आक्षेपार्ह आहे.

आयोगाच्यावतीने

निवडणूक

आगामी

कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही शहरांना आणि आसपासच्या गावांना पुराचा वेढा आहे. हा वेढा अजूनही कायम आहे. पुराच्या विळख्यात गेल्या सहा दिवसांपासून ही शहरे आहेत. सरकारने मात्र असंवेदनशीलतेचा कहर केला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ट्विटरवर एक व्हिडीओ पोस्ट करून जितेंद्र आव्हाड यांनी फडणवीस सरकारवर

भाकरी मिळत नसेल तर पाव खा म्हणणाऱ्याा राणीशीच या सरकारची तुलना केली पाहिजे असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे. दोन दिवस पुराच्या पाण्यात असाल तरच मदत दिली जाईल. हा कसला आदेश आहे? असा आदेश काढताना लाज वाटत नाही का? राज्यावर संकट आलं तेव्हा शिवाजी महाराजांनी खजिना रिता केला होता. तशी दानत या सरकारने का दाखवली नाही असाही प्रश्न आव्हाड यांनी विचारला आहे.

गेल्या सहा दिवसांपासून सांगली आणि कोल्हापुरात पावसाचा कहर आहे. कोल्हापूर आणि सांगली या ठिकाणी पुराचा फटका बसला आहे. अनेक लोक छतावर आपला जीव मुठीत घेऊन बसले आहेत. असं असूनही दोन दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी ज्या ठिकाणी पूर आला आहे त्या पूरग्रस्तांना मदत मिळेल असा अध्यादेश काढण्यात आला. त्यामुळे आव्हाड यांनी सरकारवर चांगलीच टीका केली आहे.

कोल्हापूर सांगली महापुरात अडकलेल्या नागरिकांसाठी जीव धोक्यात घालून हवाईदलाचे सहाय्य

कोल्हापूर आणि सांगली येथील अभूतपूर्व अशा नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी भारतीय हवाई दल, नौदल तटरक्षकदल यांनी जीवाची बाजी लावून पूरग्रस्तांच्या सहाय्यासाठीचे विमाने व हेलीकॉपटर्स उतरवली आहेत.

हवाईदल किं वा नौदलामार्फत लष्करी विमाने उतरवण्याआधी कोणत्याही नव्या हवाईपट्टीचीं सुरक्षिततेच्या दृष्टीने निरिक्षण केले जाते. मात्र कोल्हापूर सांगलीच्या महापुरामुळे पूर्वनिरीक्षण अशक्य होते. त्यामुळे अशा पूर्व निरीक्षणाशिवाय या महापुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी नौदल, हवाईदल व कोस्ट गार्डच्या वैमानिकांनी धावपट्टीवर विमान आणि हेलीकॉप्टर उतरवले आहेत.

महापुरामुळे कोल्हापुरचा संपर्क केवळ हवाईमार्गेच साधता येऊशकत होता. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षणमंत्री श्री.राजनाथ सिंह यांना गंभीर परिस्थितीची

जाणीव करुन देत हवाईदल, सहायाची विनंती केली होती. त्यानुसार अत्यंत गतिने देशभरातील विविध ठिकानाहून मनुष्यबळ आणि आवश्यक साधनसामग्री हवाई मार्गाने कोल्हापूर येथे पोहचवण्यात येत आहे. पावसामुळे हवामान खराब असताना अत्यंत कठीण अशा घटांना पार करत नव्या हवाईपट्टीवर स्वत:चा जीव धोक्यात घालून भारतीय नौदल, हवाईदल आणि तटरक्षक दलांनी अजोड अशी कामगिरी बजावली

कोल्हापुर विमानतळावर महापुरात अडकलेल्या हवाईदल, नौदल, तटरक्षक दलाची विमाने मदत साहित्य घेउन पोचत आहेत. बुधवारी हवाईदल व नौदलाची ११ विमाने / हे लिकॉ प्टर गुरुवारी १४ विमाने / हेलिकॉप्टर कोल्हापूर विमानतळावर उतरली होती. श्क्रवारी १६ वेळा विमाने/ हेलीकॉप्टर्स या विमानतळावर

उतरली आहेत.

या हेलिकॉप्टर विमानाने नौदल व तटरक्षक दलाच्या कोल्हापूर, कराड, सातारा व सांगलीमध्ये मदत कार्य सुरूकेले आहे. हवाईदल, नौदल व तटरक्षक दलाने गोवा, हुबळी, मुंबई, पुणे, भटींडा, भुवनेश्वार, विशाखापट्टणम येथून हवाई मार्गाने हेलिकॉप्टर व विमानातून विविध पथकांसह बोटी व इतर मदत सामग्री या दोन्ही जिल्ह्यांना पाठविली. त्यामुळे पुरात अडकलेल्या नागरिकांची तातडीने सुटका करणे व मदत साहित्य पोहोचविणे शक्य झाले.

मुंबई येथील कलिना व गेल्या तीन दिवसांपासून लायन गेट वरून सांगलीतील नागरिकांच्या सुरक्षा सहाय्यासाठी १२ पथके ग्रीन कॉरिडॉर करून अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करत सांगलीला पाठवण्यात आले.

> स्थानिक जिल्हा प्रशासन महाराष्ट्र पोलीस, एनडीआरएफ, महाराष्ट्र सुरक्षा दल सुध्दा नागरिकांच्या मदत आणि सहाय्यासाठी मोलाची भूमिका बजावत आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीचाही 'इव्हेंट'

कोल्हापूर अन् सांगलीतील पूरस्थितीने अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. कोल्हापूरकरांच्या घरातील पाणी पाहून मराठीजनांचे डोळे पाणावले आहेत. आज संपूर्ण

पॅकेटवरही शासनाने जाहिरातबाजी केली आहे. सरकारकडून देण्यात येणाऱ्या या गहू आणि तांदुळाच्या पॅकींगवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा आमदार सुरेश हाळवणकर यांचे फोटो असलेले



महराष्ट्र सह्याद्रीच्या मदतीला धावून जाताना दिसत आहे. सोशल मीडिया या मदतीचा माईलस्टोन ठरत असून केवळ आपली मदत प्रग्रस्त बांधवांपर्यंत पोहोचावी हा उद्देश ठेउन सामाजिक संस्था, संघटना आणि नेटीझन्स पुढाकार घेत आहेत. मात्र, स्वत:ची जबाबदारी अन् कर्तव्य असलेल्या सरकारने चक्क जाहिरातबाजी करून परग्रस्तांना मदत दिली आहे.

महाराष्ट्र सरकारने कोल्हापूर अन् सांगलीतील पूरग्रस्तांना गहू आणि तांदूळ स्वरुपात अन्नधान्य दिले आहे. पीडितांची भूक भागविण्यासाठी मदतीचा हात देऊ केला आहे. मात्र, सरकारकडून पुरविण्यात येणाऱ्या या मदत

स्टीकर छापण्यात येत आहेत. तसेच, प्रांताधिकारी शिंगटे आणि तहसिलदार सुधाकर भोसले यांचे यांचीही नावे टाकून जाहिरातबाजी करण्यात आली आहे.

सरकारकडून पुरविण्यात येणाऱ्या या मदतीवरून साशुल मीडियावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. नेटीझन्सकडून सरकारला धारेवर धरले जात असून स्वत:चं कर्तव्य बजावतानाही जाहिरातबाजी करता का? असा प्रश्न विचारण्यात येत आहे. तसेच, काही नेटीझन्सने फेसबुकवरून हे फोटो शेअर करताना, सरकारला परिस्थितीचे गांभिर्य नसल्याचे म्हटले आहे. तर काहींनी या पुरात मृत्युमुखी पडलेल्यांच्याही

आपल्या जन्मदिनी दरवर्षी एक

रोपटे लावण्याचे जल संवर्धन

करण्याचे आवाहन त्यांनी

यावेळी त्यांनी हॉस्टेल क्र.

विद्यार्थ्याना केले.

कपाळावर महाराष्ट्र सरकारतफें अस का लिहित नाही? असा प्रश्न विचारला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील या पूरग्रस्त भागातील नागरिकांच आयुष्य या पुरामुळे उद्ध्वस्त झालं आहे. होत्याचं नव्हत एका रात्रीत झालंय. त्यामुळे सरकार आपल्याला मदत करेल, या अपेक्षेनं पीडित नागरिक आस लावून बसले आहेत. मात्रा, या गंभीर परिस्थितीतही १० किलो तांदूळ आणि गहू देऊन सरकारतर्फे मोठी जाहिरातबाजी केली जात आहे. दरम्यान, सरकारच्या या जाहिरातबाजीचा नेटीझन्सकडून चांगलाच समाचार घेण्यात येत आहे.

काश्मीरच्या मुद्द्यावर रशियाची भारताला साथ

नवा ।दल्ला

जम्म्-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करणे व राज्याचे दोन भागांमध्ये विभाजन करण्याच्या भारताच्या निर्णयाचे रशियाने समर्थन केले आहे. भारताने आपल्या संविधानाच्या चौकटीत राहून हा निर्णय घेतल्याचे रशियाने म्हटले आहे. जम्म-काश्मीरच्या बाबतीत घेतलेल्या या निर्णयामुळे त्या भागातील परिस्थिती आणखी चिघळणार नाही याची भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश

पाणी शुद्धीकरणासाठी १ कोटी क्लोरीन गोळ्या

तेथील नागरिकांना दिल्या जाणाऱ्या

आरोग्य सुविधेचाही आरोग्यमंत्री

दैनंदिन आढावा घेत आहेत.

मुंबई

१८ उद्घाटन केले आणि राज्यातील पूरग्रस्त नागरिकांना संकु लात आयआयटी दिलासा देण्याचे काम वैद्यकीय वृक्षारोपण केले. नॅशनल नॉलेज पथकांमार्फत करण्यात येत आहे. कोल्हापूर, सांगली भागात समारे ७० पेक्षा अधिक पथके तैनात करण्यात आयआयटींच्या आली आहे. पूरग्रस्तांना मदत करतानाचा संपूर्ण आरोग्य यंत्रणेच्या नियंत्रणासाठी आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: गेल्या चार दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. कोल्हापूर, सांगली भागात सर्पदंशावरील लस, लेप्टोवरील गोळ्या आणि पाणी शुद्धीकरणासाठी १ कोटी क्लोरीनच्या गोळ्यांचे वाटप केले जात आहे. आरोग्यमंत्री शिंदे बुधवारपासून कोल्हापूर मुक्कामी आहोत. प्रग्रस्त भागातील नागरीकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्याच्या कामात सहकार्य करतानाच त्यांना आवश्यक ती वैद्यकीय मदत देखील केली जात आहे. राज्यातील अन्य भागात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थिती आहे,

काळजी घेतील अशी अपेक्षा रशियन परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केली आहे.

भारताने आपल्या संविधानाच्या चौकटीत राहून जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे या भागातील परिस्थिती आणखी चिघळणार नाही याची दोन्ही देशांनी काळजी घ्यावी. भारत-पाकिस्तानमधील संबंध बिघडु नयेत. दोन्ही देशांमधील संबंध सामान्य रहावेत हीच आमची कायम भूमिका राहिली आहे असे रशियाने म्हटले आहे.

राजकीय आणि राजनैतिक मार्गाने दोन्ही देश मतभेदांवर तोडगा काढतील अशी रशियाला अपेक्षा

आहे. कारमारमधाल कलम ३७० रद्द करून राज्याचे दोन भागांमध्ये विभाजन करणारे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यापासून पाकिस्तान आगपाखड करत आहे. काश्मीर प्रश्नाकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी युद्धासारखी स्थिती निर्माण करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. आंतरराष्ट्रीय सुमदायाकडे धाव घेऊनही कुठलाही देश पाकिस्तानसोबत ठामपणे उभा राहिलेला नाही. अनेक देशांनी हा भारत अंतर्गत विषय असल्याचे म्हटले आहे. ज्या तालिबानला पाकिस्तानने उभे केले त्यांनी सुद्धा हिंसाचारापासून दूर राहण्याचा सल्ला पाकिस्तानला दिला आहे

DHENU BUILDCON INFRA LIMITED Office No. 4 Building No. 4, Vahatuk Nagar, Amboli, Andheri (West), Mumbai- 400 058 Contact No.: 7977599535, CIN: L10100MH1909PLC000300 Email: dhenubuildoon@gmail.com Website: www.dhenubuildooninfra.com EXTRACT FROM THE STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30/06/2019

TAINTICOLAIN	Quarter 30.06.2019 Unaudited)	ended 30.06.2018		Year ended		
(I		20.07.2010	Quarter ended			
,	Upaudited)	30.06.2018	31.03.2019	31.03.2019		
Total Income from Operations (net)	Ullaudited)	(Unaudited)	Audited	Audited		
	0	2.80	12.05	57.55		
Net Profit/ (Loss) for the period (before tax and Exceptional items)	(4.05)	(0.69)	(44.33)	(48.05)		
Net Profit/ (Loss) for the period	(1.00)	(0.07)	(11.00)	(10.00)		
before tax, (after Exceptional items)	(4.05)	(0.69)	(44.33)	(48.05)		
Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional items)	(4.05)	(0.69)	(29.74)	(33.46)		
Total Comprehensive Income for the	(4.03)	(0.09)	(29.74)	(33.40)		
period[Comprising Profit / (Loss) for						
the period (after tax) and Other	(4.05)	(0, (0)	(47.(4)	/E1 01\		
Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital (Face Value of	(4.05)	(0.69)	(47.64)	(51.81)		
	18300000	18300000	18300000	18300000		
Reserves (excluding Revaluation						
Reserve) as shown in the Audited						
Balance Sheet of the previous year. Earnings Per Share (of Rs. 1/- each)	-	-	-	-		
(a) Basic	(0.02)	0.00	(0.16)	(0.18)		
(b)Diluted	(0.02)	0.00	(0.16)	(0.18)		

June, 2019 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the website of Stock Exchange i.e BSE at www.bseindia.com and the Company's website www.dhenubuildconinfra.com

The above results were reviewed and recommended by the Audit Committee and were approved by the Board of Directors at their respective meetings held on 10th August, 2019. The Statutory Auditors of the Company have reviewed an un-audited results pursuant to Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regu lations, 2015, and have issued the Limited Review Report

Jenifer Machado Joh DIN: 07916179

For Dhenu Buildcon Infra Limited

आयआयटी मुंबईचा ५७वा दीक्षांत सोहळा संपन्न

मुं बईतील भारतीय तंत्रज्ञान संस्थेचा (आयआयटी मुंबई) ५७ वा दीक्षांत सोहळा आज आयआयटी मुंबईच्या दीक्षांत सभागृहात पार पडला. केंद्रीय मनुष्यंबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल 'निशांक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांचे प्रमुख भाषण झाले.

शिक्षणाच्या अस्त्राचा वापर करून विद्यार्थी आपल्या तसेच कुटुंबाच्या आणि समाज जीवनात परिवर्तन घडव् शकतात असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. पदवीदान सोहळा हा महत्वपूर्ण प्रसंग असून यानंतर विद्यार्थी शिक्षणाची फळे बाहेरील जगापर्यंत पोहचवण्याच्या प्रवासाला निघतात असे ते म्हणाले. संस्कृती आणि शिक्षण यांची सांगड घालायला हवी जेणेकरून त्या व्यक्तीला विकासासाठी मजबूत पाया उपलब्ध होईल असे मत त्यांनी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी



म्हणून प्रस्थापित करण्याचे उदिष्ट ठेवले आहे असे निशांक यावेळी म्हणाले. हे उद्दिष्ट साध्य करण्यात आयआयटी संस्था महत्वाची भूमिका बजावू शकतात असे ते म्हणाले. जगात जिथे कुठे अंधार असेल तिथे प्रकाश घेऊन जा. स्वप्ने पहा आणि आपली स्वप्ने साकारण्यासाठी आयुष्याचा प्रत्येक क्षण सार्थकी लावा असे

आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना

क्रमवारीत अन्वल २००मध्ये स्थान मिळवल्याबद्दल त्यांनी आयआयटी मुंबईचे अभिनंदन केले. त्यांनी उपस्थितांना मोठी उद्दिष्ट्ये आखण्याचे आवाहन केले. हवामान बदल समस्या सोडवण्यात तसेच भारताची नवीकरणीय ऊर्जा क्षमता वाढवण्यासारखी विकास उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यात आयआयटी मुंबई उल्लेखनीय योगदान देऊ शकते

इंडिया, डिजिटल इंडिया आणि स्टॅन्ड अप इंडिया सारख्या कार्यक्रमांचा उल्लेख करून ते म्हणाले की या परिवर्तन घडवून आणणाऱ्या योजना आहेत . भारत आता जगातील पसंतीचे गुंतवणूक केंद्र बनला आहे असे ते म्हणाले.

शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या

सरकारच्या विविध उपक्रमांची

नेटवर्कच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्याशी 'नवभारत का

निर्माण, आयआयटी के साथ ' या विषयावर थेट संवाद साधला.जगाला ज्ञान आणि विज्ञान क्षेत्रात नेतृत्व पुरवण्याची भारताची परंपरा आहे असे ते म्हणाले. 'वसुधैव कुटुंबकम ' या तत्वज्ञानामुळे भारत विविध देशांच्या मांदियाळीत वेगळा ठरतो असे ते म्हणाले. गणित, औषध, आणि अणु विज्ञान क्षेत्रात प्राचीन भारताच्या योगदानाची त्यांनी आठवण करून दिली. नवभारताच्या

विकासात योगदान देण्याचे आणि देशाला नव्या उंचीवर

विद्यार्थ्याना केले.

घेऊन जाण्याचे आवाहन त्यांनी